

July 16, 2018

To

BSE Limited National Stock Exchange Metropolitan Stock Exchange of Department of Corporate of India Limited **India Limited** Services 4th Floor, Vibgyor Towers, Plot No. Listing Department Listing Department Exchange Plaza C 62, G Block, Opp. Trident Hotel, P J Towers Plot no. C/1, G Block Bandra Kurla Complex, Bandra Dalal Street Bandra-Kurla Complex, (East), Mumbai – 400001 Bandra (E) Mumbai - 400098 Scrip Code: 535648 Mumbai – 400051 Scrip Symbol: JUSTDIAL Scrip Symbol: JUSTDIAL

Dear Sir/Madam.

#### Sub: Intimation under Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In accordance with Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copy of advertisement published in The Financial Express (English Newspaper) & Navshakti Express (Marathi Newspaper).

We request you to take the same on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Just Dial Limited

Sachin Jain Company Secretary

Encl: As above

Just Dial Limited

CIN NO: L74140MH1993PLC150054

EU takes anti-Trump

trade show to leaders

in China and Japan

### WAR OF WORDS

WWW.FINANCIALEXPRESS.COM

# Trump to play golf as he preps for summit amid Russian election meddling claims

Trump arrives in Scotland amid protests in UK, to meet Putin on Monday in Helsinki; questions why Obama didn't act on Russian meddling claims

**REUTERS** Turnberry/Glasgow July 14

US PRESIDENT DONALD Trump said on Saturday he hoped to play golf at his course in Scotland ahead of a summit with Kremlin chief Vladimir Putin that could be overshadowed by accusations that Russians meddled in the US 2016 election.

In an uproarious trip to Europe, Trump harangued members of the NATO military alliance, scolded Germany for its dependence on Russian energy and shocked Britain by publicly criticising Prime Minister Theresa May's Brexit strategy.

Trump apologised to May

for the furore over his withering public critique, blaming "fake news" and promising instead a bilateral trade agreement with Britain after it leaves the European Union in March. While Trump took tea with Queen Elizabeth, a US federal grand jury charged 12 Russian intelligence officers with stealing data from the campaign of Democratic candidate presidential Hillary Clinton. Trump has repeatedly said

the investigation into suspected Russian interference in the 2016 US election which he casts as a "rigged witch hunt" - makes it hard for him to do substantive deals with Moscow.

After meeting the queen at Windsor Castle, Trump headed to Scotland, where his mother, Mary Anne, was born and where he owns a golf course, before his meeting in Helsinki with Putin.

"Will be at Trump Turnberry for two days of meetings, calls and hopefully, some golfmy primary form of exercise!" Trump said on Twitter. "The weather is beautiful, and this place is incredible! Tomorrow I go to Helsinki for a Monday meeting with Vladimir Putin."

While at his Turnberry course on Friday evening, an activist for the Greenpeace environmental campaign



Police officers patrol the grounds of the golf resort owned by US President Donald Trump, during Trump's stay at the resort, in Turnberry, Scotland, on Saturday

group swooped on a powered parachute within a few hundred yards of the president as he stood outside the golf course's hotel.

Trump moved calmly inside as the parachute approached, surrounded by his security detail. British police said they were trying to trace the pilot.

After tens of thousands of people marched peacefully against Trump in central London, more protests are planned on Saturday. A blimp depicting bad manners to the leader of the Trump as an orange, snarling nappy-wearing baby was due to be raised at a park in the

Scottish capital.

"I'm here as a quiet protestor to say: I really don't want this man in our country," said Graham Creelman, 70, who joined a small protest on the beach beside the Turnberry golf course."The government needs to take a stand against appalling attitudes and appalling behaviour, and we're not doing it." British trade secretary Liam Fox said anti-Trump protesters were an embarrassment to themselves as they had shown

Around 100 supporters of Trump, some wearing "Make

Britain Great Again" hats, expressed their admiration for the president opposite the U.S. embassy in London.

Trump and Putin, who control the world's two biggest nuclear arsenals, are due to meet in the Finnish capital, a venue that evokes memories of Cold War showdowns between the Soviet Union and the United States.

Trump, a 72-year-old former New York real estate developer who praises his own dealmaking skills, and Putin, a absolutely bring that up," 65-year-old former KGB spy and judo black belt, are due to have some time alone at

Stock exchanges were

responding to a move in

May to include the three

types of securities in

Hong Kong's Hang Seng

Composite Index starting

from the third quarter of

this year. Shanghai stock

exchange reached the

the summit.

In the most detailed US accusation to date that Moscow meddled in the presidential election, a federal grand jury said Russian military intelligence agency officers covertly monitored computers of Clinton's campaign and Democratic campaign committees, and stole large amounts of data.

The charges shine an even greater spotlight on Trump's treatment of Putin, who has repeatedly denied Russia sought to intervene or skew the US election that Donald Trump, a Republican, unexpectedly won.

Trump questioned why Barack Obama had not acted on claims of Russian meddling if the FBI had informed the then president ahead of the 2016 election. He also asked where the Democratic National Committee server now was.

"Why didn't the FBI take possession of it? Deep State?" Trump asked on Twitter. When asked at a news conference on Friday whether he would tell Putin to stay out of US elections, Donald Trump said "yes."

The president also indicated he did not expect much progress on the issue. "I will Trump told reporters. "I don't think you'll have any 'Gee, I did it. I did it. You got me."

GDP," Schinas added.

THE EUROPEAN UNION'S top officials will meet the leaders of China and Japan next week to boost ties in the face of fears that US President Donald Trump will spark an all-out global trade war.

European Council president Donald Tusk

The trip by EU council president Donald Tusk and Commission head Jean-Claude Juncker includes the signing of a free trade deal with Japan, which was moved from Brussels last week because Japanese premier Shinzo Abe was dealing with deadly floods at home.

PRESS TRUST OF INDIA

Brussels, July 14

Their Asian tour comes as the EU — which, with 28 countries and 500 million people is the world's biggest single market — tries to forge alliances in the face of the protectionism of Trump's "America First" administration. European Commission spokesman Margaritis Schinas said the "landmark" Japan deal was "the biggest ever negotiated by the

European Union". "This agreement will create an open trade zone covering nearly a third of the world's

Eol Reference No.: 19/SIIDCUL/2018

In China on Monday, the two leaders will meet with

President Xi Jinping and Premier Li Keqiang to discuss their shared tensions with Washington, having both recently announced new tariffs on US goods in retaliation for measures imposed by Trump. They are expected to reaffirm their support for the rules-based international order, including the World Trade Organization, which faces unprecedented criticism from Trump's administration.

The leaders will also discuss climate change—another area on which the EU is in disagreement with Trump after he pulled out of the Paris climate deal — and nuclear issues in North Korea and Iran, Schinas said. But the EU and China will have to smooth over existing differences over Beijing's own restrictive market practices including the "dumping" of cheap Chinese imports, especially steel. Some of those concerns are shared by Washington Schinas confirmed that Juncker would stick to his "very

demanding agenda".

STATE INFRASTRUCTURE AND INDUSTRIAL DEVELOPMENT

CORPORATION OF UTTARAKHAND LIMITED (SIIDCUL)

Request for Expression of Interest (REOI) for

Selection of Project Management Consultant for assisting State Infrastructure

& Industrial Development Corporation of Uttarakhand Ltd (SIIDCUL)

Managing Director, SIIDCUL invites expression of interest from reputed

management consultancy firms of national and international repute for

supporting SIIDCUL for investment promotion, and submit the proposals

The document can be downloaded from the website https://

www.siidcul.com. Response to this Request for Expression of Interest

(REOI) shall be deemed to have been done after careful study and

examination of this document with full understanding of its implications. The last date of submission of EOI is 6/08/2018, 3:30pm through hard

### Africa's richest man Aliko signs \$650-m loan for oil refinery



**REUTERS** Abuja, July 14

AFRICA'S RICHESTMAN, Aliko Dangote, has signed a \$650 million loan facility with the African Export-Import Bank (Afreximbank) for his oil refinery project in Nigeria.

The seven-year term loan would attract a moratorium of five years, according to facility terms read out during the signing. Cairo-based Africa's trade bankalso signed a \$750 million facility with Nigeria's development bank, the Bank of Industry. Reuters witnessed the signing of both loans on Saturday.

Dangote Group executive director Devakumar Edwin said last week that the oil refinery would cost around \$10 billion and should be completed by December 2019. He said the company would borrow \$3.3 billion for the project, arranged by Standard Chartered Bank. The remainder will be funded by equity and through export agencies.

Dangote built his fortune on cement and now has interests in flour milling, agriculture and real estate. He is also building the world's largest single oil refinery and also expanding into fertiliser, aiming to address long-standing problems in Nigeria's energy markets. The refinery and petrochemical complex is located on 25,000 hectares of swampy land with a jetty to ferry products by sea within Nigeria and abroad including an undersea pipeline to transport gas. It would account for half of Dangote's sprawling assets when it is finished next year.

He intends to process different grades of crude to meet local demand for refined petroleum products and also target export markets abroad. Afreximbank, celebrating its 25 years of operation this year, aims to foster intra-African trade through the creation of a payment platform to ease settlement and currency risks.

## China's stock exchanges rule out expanding connect plan

**REUTERS** Shanghai, July 14

CHINA'S STOCK EXCHANGES said on Saturday they would not expand their stock connect scheme with Hong Kong to foreign firms, companies with different voting right structures and so-called "stapled" securities.

The exchanges were responding to a move in May to include the three types of securities in Hong Kong's Hang Seng Composite Index starting from the third quarthis year.

The Shanghai stock exchange said in a statement that it reached the decision after consulting with domes-



Pillars displaying 'China Dream' and 'One Belt, One Road' foreign policy in Beijing

tic brokerages.

"Most of the investors expressed a lack of understanding of these new types of securities," the stock exchange said. Domestic investors do not fully understand the concept of "stapled" securities

and had not completely grasped the operations and financial systems of foreign companies, it said.

"These types of securities need to wait until they have reached a certain quantity and a market operation basis

decision after consulting domestic brokerages before they can be considered

for the participation of main-

exchange added. "Stapled" securities are formed when two or more securities are contractually

gle unit that cannot be bought or sold separately. The decision not to include

the three types of firms means that mainland investors will not be able to invest in Xiaomi Corp, which made its debut in Hong Kong last week. The stock connect scheme

links mainland markets in Shanghai and Shenzhen with the one in Hong Kong.

There are currently 268 stocks listed on the Shanghai-Hong Kong stock connect scheme, and 417 on the Shenzhen-Hong Kong scheme.

land investors," the stock Transactions via the stock connects reached an accumulated total of 11.67 trillion yuan (\$1.74 trillion) by the end of June, the Shanghai exchange said.

State Infrastructure & Industrial Development Corporation of Uttarakhand Ltd (SIIDCUL) SIIDCUL IT Park, Sahastradhara Road, Dehradun Uttarakhand, India, Ph.:0135-2708100, Email: itmanager@siidcul.com

copy submission at the address below

to Central Government under various schemes

## Justdial JUST DIAL LIMITED

Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road,

Besides Goregaon Sports Complex, Malad (W), Mumbai 400 064. Tel: 91 22 2888 4060 Fax: 91 22 2889 3789. E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, July 20, 2018 at 4.00 P.M. at The Board Room, Taj Falaknuma Palace, Hyderabad Engine Bowli, Falaknuma, Hyderabad – 500 053 inter-alia, to consider, approve and to take on record the Unaudited Financial Results of the Company along with the Limited Review Report for the 1st quarter ended June 30, 2018 of the Company. This information is also available on the Company's website (www.justdial.com) and also available on the website (s) of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (<u>www.nseindia.com</u>) and Metropolitan Stock Exchange of

By Order of the Board

Place: Mumbai Date: July 13, 2018

India Limited (<u>www.msei.in</u>)

For Just Dial Limited Sachin Jain Company Secretary

# **CCL Products (India) Limited**

Extract of Un-audited Consolidated financial results for the Quarter Ended 30.06.2018

Consolidated Quarter ended Year ended Quarter ended **Particulars** 30.06.2018 31.03.2018 30.06.2017 Un-Audited Audited Un-Audited Total income 29,477.38 ,14,284.91 24,931.62 5,219.42 Net Profit (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 20,182.65 3,816.86 Net Profit before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 5,219.42 20,182.65 3.816.86 2,703.50 Net Profit after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 3,946.08 14,813.14 Total Comprehensive Income [Comprising Profit after tax and Other 5,199.50 15,165.89 2,703.50 Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital (Rs.2/- Per Equity Share) 2,660.56 2,660.56 2,660.56 Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of 71,333.00 previous year ended Earnings Per Share (of Rs.2/- each) (Not Annualised) 2.97 11.14 2.03 a) Basic 2.03 2.97 11.14 b) Diluted

) The above Financial results as recommended by the Audit Committee were considered and approved by the Board of Directors at their meeting held on 14th July, 2018.

) Key data relating to Standalone audited financial results of CCL Products (India) Limited is as under

Quarter ended Year ended Quarter ended **Particulars** 31.03.2018 30.06.2017 30.06.2018 Un-Audited Audited Un-Audited Total income (Rs.in Lakhs) 21,869.16 82,867.67 18,204.21 Profit before tax (Rs.in Lakhs) 15,125.39 3,686.41 3,176.07 Profit after tax (Rs.in Lakhs) 2,413.07 9,776.18 2,062.71 2,413.07 9,713.36 Total comprehensive income after tax (Rs.in Lakhs) 2,062.71 Note : The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation

33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financia Results are available on company's website at www.cclproducts.com and the stock exchange's websites, www.nseindia.com and www.bseindia.com By and on behalf of the Board

Challa Rajendra Prasad Executive Chairman

## Aurobindo

acquires Apotex biz in Europe

The acquisition includes a portfolio of over 200 prescription drugs (Rx) and 88 OTC products and an additional pipeline of over 20 products that are expected to be launched over the next two years, Aurobindo said.

The Indian firm and Apotex will enter into a transitional manufacturing and supply arrangement to support the ongoing growth plans of these businesses, the statement said.

announced today is in line with our strategy to grow and diversify our business in Europe. Acquiring Apotex' businesses in these key five countries will allow us to further expand our product offering, including OTC medicines in the Netherlands, and considerably strengthen our position in Eastern Europe," Aurobindo SVP of European operations V Muralidharan said.

Aurobindo has been expanding its presence in Europe since 2006 across several key markets. In 2014, it had acquired Actavis's commercial operations in seven Western European countries.

Last year it acquired Portugal-based Generis Farmaceutica. The Hyderabad-based company currently has presence in nine European countries.

Rajya Sabha gets 4 new members

RSS ideologue Sinha is

the founder and honorary director of the Delhi-based think-tank India Policy Foundation. A professor at the Motilal Nehu College of the Delhi University, he is also a member of the Indian Council of Social Science Research (ICSSR).

From the Front Page

Mohapatra is an internationally renowned authority on stone carving. Practicing since 1959, he has trained over 2,000 students. Mohapatra has contributed

to the preservation of traditional sculpture and ancient monuments and has worked on the beautification of the Sri Jagannath Temple, Puri. His famous works include acquisition a six-feet-high statue of the

> Sun God carved in grey sandstone, in the Central Hall of Parliament; and the Wooden Buddha, Buddha Temple, Paris. Mansingh is among India's foremost exponents of Indian classical dance. She

> natyam and Odissi for over six decades. She is also a well-known choreographer, teacher, orator and social activist. Mansingh founded the Centre for Indian Classical Dances in

### No takers for IRCTC's e-bedroll

Delhi in 1977.

The official added that restricted availability of the service at only a few stations is due to logistical requirements.

Indian Railways (IR) arm IRCTC provides two variants of the takeaway bedrolls. The first comprises two bedsheets and a pillow for ₹140,

and the second includes a travel blanket for ₹140. Passengers with confirmed tickets bought through any mode — online or counter sales can log on to IRCTC's website and book a bedroll in advance. The advance booking window for bedrolls opens 60 days prior to the journey date and remains open five hours before the start of the journey.

Officials believe one reason for the service not taking off is the low quality of the bedrolls. This is perhaps the reason that IR, which was toying with the idea of emulating the service, has still not launched the offering.

The transporter was looking to source pure cotton bed kits from the Khadi and Village Industries Commission (KVIC) and offer them to passengers travelling in its airconditioned sleeper coaches at a nominal ₹250 per kit.

The kits were to comprise has been performing Bharata towel, a single sheet, a double sheet and a pillow cover that passengers could take home after the journey. The concept of takeaway bed kits and sourcing these from KVIC was mooted by railway minister Piyush Goyal during a meeting in October 2017.

> Meanwhile, IR is putting in efforts to improve the quality of blankets provided on trains.

> "Earlier the washing cycle (for blankets) was once in two months, which has been increased to at least once a month.

Eventually, it will be once in a fortnight. However, the latter plan will require more logistically efficiency as blankets are heavy to handle," said railway official.

## bound together to form a sin-Sharif, Maryam get 'B'

class facilities in jail

PRESS TRUST OF INDIA Islamabad, July 14

PAKISTAN'S FORMER PRIME minister Nawaz Sharif and his daughter Maryam have spent their first night in the highsecurity Adiala Jail in Rawalpindi, where the two VIP convicts were provided "B" class facilities, media reports said Saturday, a day after their arrest.

The National Accountability Bureau officials took Sharif, 68, and Maryam, 44, into custody in the Avenfield case, shortly after their arrival at Lahore airport from London via Abu Dhabi. Theywere flown to Islamabad on a special aircraft and then were taken to the Adiala Jail in separate armoured personnel carriers escorted by police convoys.

The authorities, according to new plan, have decided to keep the former prime minister and his daughter in the Adiala jail in the garrison city where they have been provided 'B' class facilities, The News reported.

According to a notification issued by the Islamabad administration, they have declared a rest house at the Sihala Police Training College in the capital as a sub-jail to keep the two figures, with immediate effect and until further orders.

However, Geo News quoting sources reported that authorities have decided to keep them at the Adiala Jail for now. A team of doctors, in the presence of Islamabad magistrate and senior police officials at Adiala jail, conducted the medical examination of Sharif and his daughter Maryam and declared them fit.

Meanwhile, the ministry of law and justice has issued a new notification, saying that the

# and Al Azizia Steel Mills, against

accountability court would

conduct trial of remaining two

corruption cases, which

include Flagship Investments

Sharif and others at the Adiala jail.Accountability court Islamabad judge Muhammad Bashir, who last night issued warrants for the imprisonment of the three-time premier and his political heir, will conduct the trial against the Sharifs in the jail, the report said.

Place: Duggirala

Date: 14-07-2018

#### PUBLIC NOTICE

My self Smt. Vidya Prakash Bhope, daughter of Shri Vasant Shyamrao Mule resident of Sahakar Nagar, Bldg 'C', Room No 16, 1st Floor, M. M. G S. Marg, Wadala, Mumbai 400031, hereby announce that, the above said room's rent receipt stands in the name of original tenant Shri. Vasant Shyamrao Mulay, who is my father and I have submitted an application with necessary documents to Administrative Officer (Estate) F/North Ward, Matunga( East), Mumbai 400019 of Mumbai Municipal Corporation for transfer of above mentioned room in my name. After publication of this notice, if any individual or financial institute has any objection or complaint against this transfer, should register it in writing with necessary documents in 15 days to administrative officer, (Estate) 'F' North Ward, Bhavu Daji Road, Matunga East, Mumbai - 400019.

This public notice is issued as per instructions and letter being received from Administrative officer (Estate) F North Ward of Mumbai Municipal Corporation.

Vidya Prakash Bhope

## **Justdial** JUST DIAL LIMITED

CIN: L74140MH1993PLC150054 Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5" Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (W), Mumbai 400 064. Tel: 91 22 2888 4060 Fax: 91 22 2889 3789. E-mail: investors@justdial.com Website: www.justdial.com

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday July 20, 2018 at 4.00 P.M. at The Board Room, Taj Falaknuma Palace, Hyderabad Engine Bowli, Falaknuma, Hyderabad – 500 053 inter-alia, to consider, approve and to take on record the Unaudited Financial Results of the Company along with the Limited Review Report for the 1st quarter ended June 30, 2018 of the Company. This information is also available on the Company's website (www.justdial.com) and also available on the website (s) of BSE Limited (www.bseindia.com), National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and Metropolitan Stock Exchange of India Limited (www.msei.in)

> By Order of the Board For Just Dial Limited

Place : Mumbai Date : July 13, 2018

Sachin Jain Company Secretary

# दुरुववी : ०२२–४२८६ १०००, **फोफ** : ०२२–४२८६ ३०००, **इ—वेल** : jswel.investor@jsw.in**, पंकेतफळ** : www.jsw.in

#### इक्विटी भागधारकांना सूचना

चव्हाण प्रतिष्ठान, वाय.बी.चव्हाण सभागृह, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मुंबई-400021 वेथे सोमवार, दिनांक 6 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 3.00 वाजता घेण्यात येईल.

31 मार्च 2018 रोजीचे आर्थिक विवरणासोबत एजीएमची सूचना आणि संचालकांचा व लेखापरीक्षकांचा त्यावरील अहवाल सदस्यांना व्यक्तिशः त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर ई-मेल द्वारे/पोस्टाने/कुरिअरने पाठविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

वरील दस्तऐवज कंपनीच्या वेबसाईटवर http://www.jsw.in/investors/energy/jsw-energy-financials-annualreports, कावीं कॉम्प्यटरशेयर प्रायव्हेट लिमिटेड (कावीं) यांच्या वेबसाईटवर www.evoting.karvy.com येथे उपलब्ध आहेत आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात, एजीएमच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजांच्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 हया वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा, 2013 मधील कलम 91 आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स 2015 (लिरिटंग रेग्युलेशन्स) मधील नियम 42 अन्वये ह्याद्वारे सुचना देण्यात येत आहे की, कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि सममाग हस्तांतरण पुस्तिका मंगळवार, दिनांक ३१ जुलै २०१८ ते सोमवार, दिनांक ६ ऑगस्ट 2018 ह्या कालावधीत, दोन्ही दिवस समाविष्ट, बंद राहतील

कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, 2014 मधील नयम 20, सुधारित आणि लिस्टिंग रेग्युलेशन्स मधील नियम 44 सोबत वाचले असता कपंनी कायदा, 2013 मधील कलम 108 अन्वये, कंपनी आपल्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचा मतदानाचा अधिकार बजावण्यची सुविधा उपलब्ध करून देत आहे. कंपनीचे सदस्य एजीएमच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व कामांच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचा मतदानाथा अधिकार बजावू शकतील. कंपनीने कार्वी द्वारा ई-मतदानाथी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोमवार, दिनांक 30 जुलै 2018 ह्या ऑतिम मुदतीच्या तारखेला प्रत्यक्ष स्वरूपातील किंवा डिमटिरिअलाईज्ड स्वरुपातील सममाग धारण करणारे सदस्यचं फक्त दूरस्थ ई-मतदान पध्दतीने किंवा एजीएममध्ये मतदान करून त्यांचा मतदानाचा अधिकार बजाव शकतील. एजीएमधी सूचना पाठविल्यानंतर जर एखाद्या सदस्याने कंपनीचे समभाग विकत घेतले आणि तो कंपनीचा सभासद झाला आणि ज्याच्यापाशी सोमवार, दिनांक 30 जुलै 2018 ह्या अंतिम मुदतीच्या तारखेला सममाग असल्यास त्या व्यक्तीने कार्वी यांना evoting@karvy.com येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळवावा. युजर आयडी आणि पासवर्ड मिळवण्याच्या पध्दतीची तपशिलवार माहिती एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे जी कंपनीच्या आणि कार्वी यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर सदस्यांची कार्वी यांचेकडे अगोदरच ई-मतदानासाठी नोंदणी झालेली असेल तर तो/ती विद्यमान आयडी आणि पासवर्डचा उपयोग ई-मतदाराह्वारो त्याचे / तिचे मत देण्यासाठी करू शकतात.

ई-मतदानाचा कालावधी गुरुवार, दिनांक 2 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता सुरु होईल आणि रविवार, दिनांक 5 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी 5.00 वा. समाप्त होईल. रविवार, दिनांक 5 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी 5.00 नंतर मतदान करता येणार नाही आणि त्यानंतर ई-मतदान करण्याची यंत्रणा अकार्यान्वित करण्यात येइल. एकदा एखाद्या सदस्याने एखाद्या ठरावावर मतदान केले की ते बदलता येणार

मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि एजीएमला उपस्थित राहणारे आणि ज्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारं मतदान केले नाही असे सदस्य मतपत्रिकेद्वारं एजीएमध्ये त्यांचा मतदानाचा अधिकार बजावू शकतील. ज्यांनी ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य एजीमला उपस्थित राहू शकतील परंतु पुन्हा मतदान करण्यास पात्र नसतील.

एजीएमच्या सुचनेत, कार्वी द्वारा सदस्यांना पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्ये, कंपनीच्या वेबसाईटवर www.jsw.com येथे, त्याच्यमाणे कार्वी यांच्या वेबसाईवर www.evoling.karvy.com येथे ई-मतदान करण्याची पध्दती स्पष्ट करून सांगण्यात आली आहे. ई-मतदाना संबंधी काही प्रश्न असल्यास कृपया भागधारकांसाठी असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि भागधारकांसाठी www.evoting.karvy.com येथे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असलेली ई-मतदानाची माहिती पुस्तिका पहावी किंवा श्री. एस. वी. राजु कार्वी कॉम्प्यूटरशेयर प्रायव्हेट लिमिटेड, कार्वी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट 31-32, गछिबोवली, फायनान्शिअल विस्ट्रिक्ट, नान्क्रमगुढा, हैदराबाद-500 032, दूरध्वनी क्रमांक : 040 67161500 किंवा 1800 345 4001 (टोल फी) ई-मेल : www.einward.ris@karvy.com यांच्याशी संपर्क साधावा

> नेएसडरूयू एनर्जी लिमिटेड करिता मोनिका चोपरा

स्थळ : मुंबई तारिख : 13 जुलै 2018 कंपनी सचिव

#### FEDERAL BANK

एलसीआरडी/मुंबई विभाग

दी फेडरल बँक लि., एलसीआरडी/मुंबई विभाग, १३४, जॉली मेकर चेंबर्स ॥, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

इमेलः mumlcrd@federalbank.co.in/ द्रः : ०२२-२२८४६६७६, २२८५२५४८.

#### कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता, दी फेडरल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यापुढे सदर ॲक्ट असा उल्लेख) अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (यापुढे सदर नियमावली असा उल्लेख) च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २४.०४.२०१८ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार (१) श्री. अय्यंगार रामक्रिष्णन श्रीनिवासन उर्फ ए रामक्रिष्णन आणि (२) श्रीमती वैजयंथी रामक्रिष्णन दोघे राहणारे फ्लॅट क्र. २०२ २रा मजला, ए-विंग, लॉर्डस् बिल्डिंग, व्हिलेज रोड, सिएट टॉयर्स जवळ, नाहर, भांड्प, मुंबई-४०० ०७८ यांना सदर सूचनेत दिलेल्या रु. ६७,२०,४७१.००/- (रुपये सदसष्ट लाख वीस हजार चारशे एकाहत्तर मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

वरील रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या १२ जुलै, २०१८ रोजीस कब्जा घेतला.

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरत्दीन्वये कर्जरारांचे लक्ष वेधण्यात येते.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा दी फेडरल बँक लि. च्या रक्कम रु. ६७,३४,९७५/- (रुपये सदसष्ट लाख चौतीस हजार नऊशे पंचाहत्तर मात्र) आणि ०५.०७.२०१८ त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील.

#### तारण मत्तांचे वर्णन

लॉर्डस म्हणन ज्ञात इमारतीच्या ए विंग मधील २ऱ्या मजल्यावरील निवासी फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, मोजमापित ५४६ चौ. फू. चटर्ड क्षेत्र, गाव रोड सिएट टॉयर्स जवळ, नाहुर, भांडुप (पश्चिम), मुंबई-४०० ०७८ चे सर्व भाग व विभाग धारक जिमनीचा सर्व्हें क्र. ४१ आणि ७६ स्थित गाव भांड्प (पश्चिम), तालुका मुंबई, जिल्हा मुंबई, महाराष्ट्र-४०० ०७८ आणि सीमाबद्ध पूर्वेस गोल्ड सील हाऊस. पश्चिमेस स्वास्तिक पार्क दारे उत्तरेस प्रथमेश व्हीव्य बिल्डिंग आणि दक्षिणेस आतील रस्ता.

दी फेडरल बँक लि. करिता दिनांक : १२ जुलै, २०१८ सुनिल नाईक स्थळ : मुंबई सहाय्यक उप-अध्यक्ष आणि शाखा प्रमुख एलसीआरडी/मुंबई विभाग (प्राधिकृत अधिकारी)

न्यायालय खोली क्र. ३२ मुंबई येथील मुंबई नगर दिवाणी न्यायालयातील अल्प कारण वाद क्र. २९१४ सन २०१६

वाद दाखल केला : ०६.१०.२०१० रोजी वाद नोंदवून घेतला : २०.१२.२०१६ रोजी, नियम ५१

दिवाणी प्रक्रिया संहिताच्या कलम २७, O.V.RR, १, ५, ७ व ८ आणि o.viii.r ९ अन्वये वादाला उत्तर देण्यासाठी समन्स.

बँकिंग कंपनीज (ॲक्विझिशन ॲण्ड ट्रान्स्फर ऑफ अंडर टेकिंग्ज) ॲक्ट  ${
m V}$  सन १९७० अन्वये स्थापित एक निगम निकाय ज्यांचे मुख्य कार्यालय आहे - ११२, जे. सी. रोड, बंगलोर -५६०००२ आणि त्यांची एक शाखा आहे - सुजीर हाऊस, ७४/७६, काझी सय्यद स्ट्रीट, मांडवी शाखा, मुंबई-४०० ००३ जिचे नाव **'मांडवी शाखा',** घटीत मुखत्यार/मुख्य व्यवस्थापक -

 श्री. दिनेश भानुप्रसाद ठक्कर मे. कडक ओ-पेट, ऑडिटचे भागीदार, कर्जदार या नात्याने, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता - ६, किलबील सीएचएस, गोविंद नगर, एस. एन. रोड, थांबे नगरसमोर, मुलुंड (पश्चिम),

मुंबई-४०० ०८०.

श्री. दिनेश भानुप्रसाद ठक्कर यांच्या जामीनदार, प्रौढ, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता : - ५, किलबील सीएचएस, गोविंद नगर, एस. एन. रोड, थांबे नगरसमोर, मुलुंड (पश्चिम), मुंबई-

#### श्री. दिनेश भानुप्रसाद ठक्कर

ए. की, येथे निशाणी 'ओ' असलेल्या दाव्याच्या तपशिलात सविस्तर मांडलेल्या ०९.०५.२०१५ रोजीस थकबाकी असलेल्या वाहन कर्ज खात्यांतर्गत रु. ८,९०,६६९/- (रुपये आठ लाख नव्वद हजार सहाशे एकोणसत्तर मात्र) ची रक्कम त्यावरील १०.१५% दराने न लावलेले व्याज + दरसाल २% दंडात्मक व्याज आणि ०६.१०.२०१६ पासून अंतिम प्रसान आणि वसुलीपर्यंत पुढील व्याज आणि प्रतिवादींचे सदर वाहन आणि जंगमगहाण जतन करण्यासाठी वादींना आलेला सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह रक्कम संयुक्तपणे आणि वेगवेगळी वादींना अदा करण्याचे

बी. की, येथे निशाणी 'ओ' असलेल्या दाव्याच्या तपशिलात सविस्तर मांडलेल्या प्रमाणे रक्कम. उपरोक्त वाहन कर्जांतर्गत संबंधित दराने पुढील व्याज अधिक वाद दाखल केल्या तारखेपासून अंतिम

प्ती. की, ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून घोषित करावे की, प्रतिवादींकडून वरील विनंती (ए) च्या बाबतीत देय असलेल्या रकमा निशाणी 'डी' येथील वाहनाच्या संबंधात कंझ्यूमर लोनसाठी जंगम गहाणाकरिता करारामध्ये सविस्तर वर्णन केलेल्या सदर जंगमगहाण वाहनाने वादींच्या नावे वैधरित्या सुरक्षित केल्या असून वादी ते विकून त्याची रोकड करून त्याची निव्वळ विक्री किंमत त्यांच्या

डी. की, वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, कोर्ट रिसीव्हर, मुंबई उच्च

की, वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, प्रतिवादींना स्वत:ला, त्यांचे नोकर आणि एजंटस् यांना ह्या नामदार न्यायालयाच्या एका आदेश आणि मनाईहकूमाने कोणत्याही प्रकारे येथे निशाणी 'आय' मध्ये सविस्तर वर्णन केलेल्या सदर जंगमगहाण वाहनाची विक्री किंवा हस्तांतरण किंवा अभिहस्तांकन किंवा अन्यसंक्रमण किंवा भारग्रस्त करण्यास किंवा कब्जात हिस्से किंवा त्रयस्थ पक्षकारांचे अधिकार करण्यास मज्जाव करावा:

मालमत्ता प्रतिज्ञापत्र सादर करून जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत;

जी. की, वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, प्रतिवादींना तारण म्हणून ह्या नामदार न्यायालयात वाद दाखल करण्याच्या तारखेस वाद दावा असलेल्या रु. ८,९०,६६९/-(रुपये आठ लाख नव्वद हजार सहाशे एकोणसत्तर मात्र) ची रक्कम जमा करण्याचे निर्देश द्यावेत;

एच. की, वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, प्रतिवादींना ह्या नामदार न्यायालयाच्या एका आदेशाने ह्या नामदार न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारत सोडण्यास मज्जाव करावा आणि त्यांचा पासपोर्ट ह्या नामदार न्यायालयाच्या स्वाधीन करण्याचे निर्देश

आय.वरील विनंती (बी) ते (जी) च्या बाबतीत अंतरिम कालीन अनुतोषांसाठी;

जे. की, ह्या नामदार न्यायालयाने कृपा करून प्रतिवादींना वादाचे खर्च वादींना अदा करण्याचे आदेश

असे अन्य व पुढील अनुतोष वादींना मंजूर करावेत;

ताब्यातील कोणतेही दस्तावेज तुमच्याबरोबर आणावेत किंवा तुमच्या विकलांसोबत पाठवावेत.

श्री. ओ. ए. दास वादींसाठी वकील

ऑफिस नं. ७, १ ला मजला, रेहमान बिल्डिंग, २४, वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई-४०० ०२३.

इअर २७-०७-२०१८ रोजी दु. ०४.०० पूर्वी जमा करायची आहे.

#### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की,फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, प्रफुल्लबेन को-ऑप. हा. सो. लि., डी. एल. वैद्य रोड, दादर (प), मुंबई ४०००२८ (सदर आवार) हा श्री. राजेश तिम्मल यादव आणि सौ. गीता राजेश यादव ह्यांच्या मालकीचा आहे आणि आमचे अशील पंजाब नॅशनल बँक, दादर (पश्चिम) शाखा यांच्याकडे गहाण असून मूळ कागदपत्र म्हणजेच सदर आवारासंदर्भाचा दिनांक ११ डिसेंबर, २००२ रोजीच्या कायमस्वरुपी पर्यायी निवासाच्या तरत्दींसाठीच्या आधीच्या मूळ करारांसंदर्भातील मूळ नोंदणी पावती गहाळ आहे आणि सापड्

शकत नाही. कोणतीही व्यक्ती जिला दर आवारासंदर्भात कोणताही हक्क, नामाधिकार, शेअर, दावा, हितसंबंध कोणत्याही स्वरुपात असल्यास तो याद्वारे निम्नस्वाक्षरीकारांना सदर सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून सात दिवसांत पुरक कागदपत्रासह कळवावा, कसूर केल्यास असे सर्व हक्क, दावे, मागण्या असल्यास त्या त्यागित किंवा सोडून दिल्या जातील. सदर दिनांक १४ जुलै, २०१८.

तुमचे विश्वासू,

#### युनिसन ॲन्ड कं.

४०६, मोरया इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई ४०००५३

#### पब्लिक नोटीस

याद्वारे नोटीस देण्यात येते की, १) श्री. केशव दाद पाटील २) श्री. गोविंद दाद पाटील ३) श्री. विकास भालचंद्र पाटील ४) श्री. अनिल भालचंद्र पाटील ५) श्री. विनोद भालचंद्र पाटील ६) श्रीमती पित्राबाई हरिश्चंद्र पाटील सर्व राहणारः- कोपरी-चंदनसार, विरार (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर ह्यांनी गाव मौजे चंदनसार, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील १) सर्व्हे नं. (३२७) ९७ हि. नं. ४, क्षेत्र हे. आर. ०-०३-८, पोट. ख. क्षेत्र ०-००-२ २) सर्व्हे नं. (३२७) ९७ हि. नं. २अ, क्षेत्र हे. आर. ०-३४-६, पो. ख. क्षेत्र ०-०४-३ पैकी क्षेत्र हे. आर. ०-२७-४ तसेच गाव मौजे भाटपाडा. तालुका वसई, जिल्हा पालघर येथील १) सर्व्हे नं. (१९८) ७२ हि. नं.१०, क्षेत्र हे. आर. ०-०२-३, अशा जमीन मिळकती माझे अशील श्री. गजानन जानु पाटील पत्ता गौरांगी अपार्टमेंट, जिवदानी पाचपायरी गेट, चंदनसार रोड, विरार (पूर्व), तालुका-वसई, जिल्हा-पालघर ह्यांना विक्री करण्याचे मान्य व कबूल केला आहे, तरी सदर जमीन मिळकतीवर अगर त्याच्या एखाद्या भागावर कोणाचाही कोणत्याही प्रकारे एखादा हक्क. हिस्सा, दावा किंवा हितसंबंध असणाऱ्या कोणीही इसमाने तो निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या ऑफिस नं. २, पहिला मजला, मेघद्त बिल्डिंग, विरार पश्चिम, ता. वसई, जि. पालघर येथील कार्यालयात ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत सर्व लेखी कागदपत्रासहित कळवावा, अगर तसे न केल्यास तशा प्रकारचा कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध नाही असे समजून किंवा कोणाचा असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असे समजून सदरचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

दिनांकः १५.०७.२०१८ सही/-

सुहास एस. पाटील वकील

## भुईबावडा घाटातील दरड हटविली; वाहतूक सुरळीत

सिंधुदुर्ग, दि. १४ - भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळली होती. ही दरड आता हटविण्यात आली असून येथे ठप्प झालेली वाहतूक १० तासांनी सुरळीत झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर



राबवन वाहन चालकांना दिलासा दिला. शनिवारी पहाटे पाचच्या

#### **KUMAR WIRE CLOTH MANUFACTURING COMPANY LIMITED**

Regd. Office: D-23, M.I.D.C. Taloja, Taluka Panvel, District-Raigad, Pin Code: 410 218 Email: kumarmail@kumarwirecloth.com

#### Tel. No.: +91 22 6655 5328, CIN: L74999MH1981PLC024249 NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 that a "02/2018-19" meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, 23rd July, 2018 at 11.30 a.m. at its 29A Dr. Atmaram Rangnekar Marg, Above Bridge Mandal Hall, Opp Girgaum Chowpatty, Mumbai-400 004 inter alia to consider and approve the Unaudited Financial Results for the First Quarter ended 30th June, 2018.

> For KUMAR WIRE CLOTH MANUFACTURING **COMPANY LTD.**

14th July, 2018

∆ayas

(Whole-time Director) Rameshwar Media

Jiten Choksey

सार्वजनिक सूचना सर्व ग्राहकांना सूचित करण्यात येते की, सर्व किंवा काही चेंनेल्स (जसे : कार्टुन नेटवर्क, पोगो, डब्ल्युबी, एचबीओ आणि सीएनएन इंटरनेंशनल) खाली नमुद केलेल्या मल्टी सिरिटम ऑपरेटर्सना

अ. क्र	एमएसऑची नावे	डेंस अधिसृचित प्रभावित क्षेत्र	खंडीत करण्याची कारणे		
1	गंगा केंबल नेटवर्क	अकोला	नुतनीकरण न करणे		
2	सना केवल नेटवर्क	विड	नुतनीकरण न करणे		
3	स्वामी केबल नेटवर्क	अहमदनगर	नुतनीकरण न करणे		
4	महालक्ष्मी केबल नेटवर्क	जळगांव	नुतनीकरण न करणे		
5	एमसीएन डिजीटल ॲप्ड ब्रॉडबॅप्ड	सांगली	नुतनीकरण न करणे		
6	श्री दर्शन डिजीटल केबल नेटवर्क	बिड	नुतनीकरण न करणे		
7	इनसट केंबल नेटवर्क	सातारा	नुतनीकरण न करणे आणि धकीताचे प्रदान न करणे,		
8	भवानी राजेश केबल ॲण्ड डिजीटेक सर्व्हिसेस प्रा.लि.	मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कर्जत, खोपोली, कामोठे आणि रसायनी	नुतनीकरण न करणे आणि थकीताचे प्रदान न करणे,		

वरील ग्राहकांदवारा सेवा दिलेली सर्व क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता आहे.

मे. टर्नर इंटरनॅशनल इंडिया प्रा. लि. यांच्या वतीने सार्वजनिक हिताकरीता जारी द्वारा : इंडियाकास्ट मीडिया डिस्ट्रिब्युशन प्रायव्हेट लिमिटेड 703, 7वा मजला, एचडीआयएल कॅलेडोनिया, विजय नगर समोर, सहार रोड,

अंधेरी (पू.), मुंबई - 400069

गगनबावडचापासून दीड किलोमीटरवर भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळून खारेपाटण गगनबावडा राज्यमार्ग ठप्प झाला होता. या मार्गाची

वाहतुक करुळमार्गे वळविण्यात

आली होती. मात्र प्रशासनाने

युद्धपातळीवर काम हाती घेतले. दरडीच्या ढिगाऱ्यातील मोठे दगड हटविण्यात घाट परिसरात पडणाऱ्या पावसाचा व्यत्यय येत होता. त्यामुळे सायंकाळपर्यंत मार्ग बंद राहण्याची शक्यता होती. परंतु, युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून दुपारी ३ च्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले.

Mr. Antonio Xavier Marshal Dcruz and Smt Philomena Antonio Dcruz were joint owners and members in respect of Flat No. A-001 and A-002. Mangal Vandan C H S Limited, Building No. EC61 Evershine City, Vasai (East), Dist.: Palghar 40:

Mr. Antonio Xavier Marshal Dcruz, Mr. Wilfred Deruz, Mr. Wilson Ryan Deruz & Smt. Lilian Christina Goes, claiming to be the heirs and legal representatives of said Smt. Philomena Antonio Dcruz have informed the Society that the said Smt. Philomena Antonio Dcruz expired on 3/10/2016, leaving behind, the said Mr. Antonio Xavier Marshal Doruz, Mr. Wilfred Doruz, Mr. Milson Ryan Doruz & Smt. Lilian Christina Goes as the legal heirs. Mr. Antonio Xavier Marshal Dcruz has informed the Society that Mr. Wilfred Dcruz, Mr. Wilson Ryan Doruz & Smt. Lilian Christina Goes does not have any objection in the Society transmitting share certificate No. 33 for five full paid up shares of Rupees Fifty each, bearing distinctive numbers from 161 to 165 both endorse n respect of Flat No. A-001 and share certificate No. 34 for five fully paid up shares of Rupees Fift each, bearing distinctive numbers from 166 to 17 both endorsed in respect of Flat No. A-002, in the ame of Mr. Antonio Xavier Marshal Dcruz. Objections and claims, if any, are invited from th

public at large with requisite documentary widence in respect of issuance of Share Certificate in the name of Mr. Antonio Xavie Marshal Dcruz in respect of Flat No. A-001 and A-002 in Mangal Vandan Co-op. Hsg. Soc. Ltd. If no claims and / or objections are received from the public at large within 15 days of publication of this notice, the same shall be deemed to have been waived and the undersigned on behalf of my clien shall call upon the Society to proceed with ssuance of Share Certificate in respect of Flat No A-001 and A-002 in the name of Mr. Antonio Xavier

Dated: 14.07.2018 Avadhoot Sawant Advocate High Court

8. Bachubhavan Chandavarkar Road Borivali West Mumbai 400 092

(पूर्वी एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात)(सीआयएन: यु६५९२२आरजे२०११पीएलसी०३४२९७) नों. आणि कॉर्पों. कार्यालय : २०१-२०२, २ रा मजला, साऊथ एंड स्क्वेअर, मानसरोवर इंडस्ट्रियल एरिया, जयपूर-३०२०२०. कब्जा सूचना

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी **आवास फायनान्शियर्स लिमिटेडचे (पूर्वी ''एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' अशी ज्ञात)** प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्यापासून ६० दिवसांत संबंधित सूचनेत नमूद केलेली रक्कम प्रदान करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना बोलाविण्याकरिता मागणी सूचना जारी केलेली आहे.

कर्जदारांनी सदरह रक्कम प्रदान करण्यास कसूर केलेली आहे म्हणून निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेस सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ९ अन्वये मेला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा

कोणताही व्यवहार हा खालील नमूद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज या रकमेकरिता आवास फायनान्शियर्स लिमिटेडच्या (पूर्वी ''एयू हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'' अशी **ज्ञात)**च्या प्रभाराच्या अधीन राहील

कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि रक्क्कम	मिळकतीचे वर्णन	कब्जाची तारीख आणि प्रकार
गणेश प्रभाकर तुळसुणकर श्रध्दा गणेश तुळसुणकर हमीदार उषा एस. मुदलियार (खाते क्र.) एलएनटीएचए००४१५-१६००१६१२४	राराख आणि स्व्हाम १०-मे-१८ रु. १७१०६०९/- ७ मे, २०१८ रोजी थकीत	सर्न्हें क्र. २०, हिस्सा क्र. २, फ्लॅट क्र. २०३, बी विंग, दुसरा मजला, ओम अनंत साई दर्शन को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., सागरली, अभिनव विद्यालयजवळ, डोंबिवली (पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, (महाराष्ट्र). मोजमापित ४४४ चौ. फू.	आाण प्रकार सांकेतिक कब्जा ११ जुलै, १८ रोजी घेतला
संगीता श्रीकांत चव्हाण श्री. श्रीकांत चव्हाण (खाते क्र. एलएनबीएसआर०२९१६ - १७००४११९४)	१०-मे-१८ रु. ७८२६०१/ – ७ मे, २०१८ रोजी थकीत	दुकान क्र. ११, तळ मजला, जय अमर सीएचएसएल, पोलिस स्टेशनजवळ, सर्व्हे क्र. २९५/५पी, ओल्ड सर्व्हे क्र. ७०१, हिस्सा क्र. ५ पी, गाव भाईंदर, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. मोजमापित ११.५० चौ. मी.	सांकेतिक कब्जा १२, जुलै, १८ रोजी घेतला
श्रीकृष्णा घाडी करण श्रीकृष्णा घाडी (खाते क्र. एलएनबीएलपी०२९१६–१७००४५४०३)	१०-मे-१८ रु. ८६२९७६/- ७ मे, २०१८ रोजी थकीत	फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, अमृतवेल सीएचएस, गणेश गल्ली, डॉ. आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई,महाराष्ट्र, मोजमापित २१ ची. मी.	सांकेतिक कब्जा ११ जुलै, २०१८ रोजी घेतला
सुरेंद्र तुकाराम गोळे सौ. नंदा एस. गोळे (खाते क्र. एलएनटीएचए००८१४-१५०००८९३६)	१०–मे–१८ रु. ७७६०४६/– ७ मे, २०१८ रोजी थकीत	सर्व्हें क्र. ९, टिका क्र. ३, फ्लॅट क्र. ५०५, ५ वा मजला, बावा अपार्टमेंट, तालुका व जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र मोजमापित ४५.०७ चौ. मी.	सांकेतिक कब्जा ११ जुलै, २०१८ रोजी घेतला
ठिकाण : जयपुर	दिनांक : १५.०७.२०१८	प्राधिकृत अधिकारी, आवास फ	ायनान्शियर्स लिमिटेड ————————————————————————————————————

#### *#ICICI* PRUDENTIAL MUTUAL FUND JETARAKKI KAREINI

#### ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400051. Tel: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, website: www.icicipruamc.com, email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400063. Tel: 022 2685 2000 Fax: 022 26868313 Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Capital Protection Oriented

Fund - Series VIII - 1107 Days Plan E (the Scheme) Notice is hereby given to all the investors/unit holders of the Scheme that July 20, 2018\* has been approved as the record date for declaration of the following

dividend under the Scheme, subject to availability of distributable surplus. Accordingly, dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the dividend option of the Scheme, at the close of business hours on the record date.

Plans/Options under the Scheme	Rate of dividend (₹ Per unit) (Face value of ₹ 10/- each) \$#	NAV as on July 12, 2018 (₹ Per unit)
Dividend	0.0500	12.0250
Direct Plan - Dividend	0.0500	12.6237

may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the Scheme.

# Subject to deduction of applicable dividend distribution tax.

\* or the immediately following Business Day, if that day is a Non-Business Day.

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the dividend option of the Scheme would fall to the extent of dividend payout and statutory levy, if any.

Investors are requested to take a note of the above.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai **Authorised Signatory** Date : July 14, 2018

No. 011/07/2018 CALL MTNL/BSNL: 1800 222 999 • Others: 1800 200 6666 • Or, apply online at www.icicipruamc.com

Capital Protection Oriented Fund disclaimer: The Scheme offered is "oriented towards protection of capital" and "not with guaranteed returns". The orientation towards protection of the capital originates from the portfolio structure of the scheme and not from any bank guarantee, insurance cover etc. The ability of the portfolio to meet capital protection on maturity to the investors can be impacted in certain circumstances including changes in government policies, interest rate movements in the market, credit defaults by bonds, expenses, reinvestment risk and risk associated with trading volumes, liquidity and settlement systems in equity and debt markets. Accordingly, investors may lose part or all of their investment (including original amount invested) in the Scheme. No guarantee or assurance, express or implied, is given that investors will receive the capital protected value at maturity or any other returns. Investors in the Scheme are not being offered any guaranteed/assured returns.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

ठिकाण : नांदेड, दिनांक : १२.०७.२०१८

कॅनरा बँक

२)) सौ. दीपा दिनेश ठक्कर

नमस्कार : ज्याअर्थी उपरिनामित वादींनी ह्या नामदार न्यायालयात तुम्हा उपरोक्त प्रतिवादींविरुद्ध एक वाद दाखल केला, त्याचे संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे म्हणजेच:

आदेश आणि हकुम प्रतिवादींना द्यावेत:

प्रदान आणि/किंवा वसुलीपर्यंत मासिक आधाराने द.सा. २% दराने दंडात्मक व्याज आणि तारणाची देखभाल व अंमलबजावणी यासाठी आलेल्या सर्व खर्च, परिव्यय यासह एकत्रित रकमेसाठी प्रतिवादींविरुद्ध एक ह्कूम;

थकबाकी येणे रकमेप्रती समायोजित करण्यास हक्कदार आहेत;

न्यायालय यांची येथे निशाणी 'आय' मध्ये सविस्तर वर्णन केलेल्या सदर जंगमगहाण वाहनाचे प्रापक म्हणून नियुक्ती करावी आणि त्यांना ते विकृन त्याची रोकड करून त्याची विक्री रक्कम वादींकडे त्यांच्या दाव्याच्या समाधानापोटी वळती करण्यासह दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ च्या आदेश XL नियम १ अन्वये सर्व अधिकार असावेत;

एफ. की, वादाची सुनावणी आणि अंतिम निकाल प्रलंबित असल्याने, प्रतिवादींना त्यांची संपूर्ण

के. की, हचा नामदार न्यायालयाने कृपा करून हचा नामदार न्यायालयास योग्य आणि वाजवी वाटतील

तुम्हाला याद्वारे ह्या नामदार न्यायालयात २४ **जुलै, २०१८ रोजी सकाळी प्रमाणवेळ ११.०० वा.** उपरोक्त वादींना उत्तर देण्यासाठी एकतर व्यक्तिश: किंवा वादाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा विकलामार्फत किंवा अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा अन्य व्यक्तीसह हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात येते आणि तुम्ही हजर होण्यासाठी ठरविलेल्या दिवशी वादाचा अंतिम निकाल दिला जाणार असल्याने त्या दिवशी तुम्ही तुमचे सर्व साक्षीदार सादर केले पाहिजेत आणि याद्वारे तुम्ही सुचना घेणे आवश्यक आहे की, सांगितलेल्या दिवशी हजर राहण्यात तुम्ही कसूर केल्यास तुमच्या गैरहजेरीत वादावर सुनावणी होऊन निकाल देण्यात येईल आणि वादींच्या दाव्याच्या गुणवत्तेशी संबंधित किंवा तुमच्या बचावाकरिता ज्यावर तुम्ही विसंबुन आहात अशा शक्ती असलेले पुरावे किंवा तुमच्या

माझ्या हस्ते आणि ह्या नामदार न्यायालयाच्या शिक्क्याने ह्या २९ जून, २०१८ रोजी दिले. प्रबंधक

दिनांक : २९ जून, २०१८ सही/-सीलर दिनांक : २९ जून, २०१८

**Andhra Bank** A Govt. of India Undertaking)

नांदेड, हॉटेल ताज पाटील, व्हीआयपी रोड, आयटीआय कॉर्नर, नांदेड, bm1271@andhrabank.co.in फोन क्र. ०२४६२-२५६४०८ ई-लिलाव सूचना (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चा नियम ९)

ज्याअर्थी रकाना क्र. २ आणि ३ मध्ये नमूद् **खालील कर्जदार/सहकर्जदार/हमीदार/गहाणवटदार** यांनी आंध्र बँक, नांदेड शाखे पतसुविधा घेतल्या आहेत आणि प्रदानात कसूर केली आहे आणि रकाना क्र. ५ मध्ये नमूद केलेली रक्कम अधिक पुढील व्याज, खर्च आणि प्रभाराची रक्कम बँकेला थकीत आहे त्यामुळे आंध्र बँकेने सिक्य्रिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेक्ट ॲक्ट ५४ सन २००२ च्या कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथे खालील तपशील दिलेली वेबसाईट/पोर्टलमार्फत ई-लिलावाद्वारे ३१-०७-२०१८ रोजी करावयाच्या जाहीर लिलावात खाली तपशिल दिलेल्या मिळकतीची विक्री करायचे ठरविले आहे.

येथे खाली तपशील दिलेल्या तारण मत्तेची राखीव किंमत रकाना क्र. ६ मध्ये निश्चित केलेली आहे, ज्याखाली मिळकतीची विक्री होणार नाही. लिलावात सहभागी आणि मिळकत/ती खरेदीसाठी इच्छुक व्यक्तींनी आरटीजीएस/एनईएफटीच्या मार्गाने रकाना क्र. ७ मध्ये नमूद इअर (राखीव किंमतीच्या १०%) प्राधिकृत अधिकारी, आंध्रा बँक नांदेड शाखेच्या नावे खाते क्र. १२७११०२९३८०१२१ आंध्रा बँक, **नांदेड,** शाखा कोड **१२७१, आयएफएससी कोड: ANDB0001271** मध्ये जमा करणे आवश्यक आहे.

इच्छुक खरेदीदारांना इ.अ.र. चे प्रदान केल्यावर त्यांचे नाव खाली नमूद केलेल्या ई-लिलाव सेवा पुरवठादाराकडे नोंदवून त्यांचा युजर आयडी व पासवर्ड मिळवावा लागेल. इच्छुक खरेदीदार लॉगीन आयडी व पासवर्ड बनवणे, डेटा अपलोडींग, बोली सादरीकरण यासाठी सेवा पुरवठादारांचे सहाय्य घेऊ शकतात आणि त्यांच्याकडून ई-लिलावाचे केवळ वैध युजर आयडी/पासवर्ड धारण कणारे व एनईएफटी/आरटीजीएसमार्फत खात्रीने इ.अ.र. प्रदान केलेले इच्छुक खरेदीदारच ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र असतील जे प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या परवानगीअधीन असेल. बोली ज्या किमान पटीत वाढवायची ती हातच्या किंमतीच्या १% रकाना क्र. ६ किंवा रकाना क्र. ८

मिळकतीचा ई-लिलाव ३१-०७-२०१८ रोजी वेबसाईट-https://antaressystems.com (ई-लिलाव सेवा पुरवठादार) स. ११.०० ते दु. १.०० दरम्यान विक्री समाप्त/पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या ऑटो टाईम एक्स्टेन्शनसह होईल. सर्वोच्च किंमत/बोली देऊ करणाऱ्या बोलीदाराला मिळकत विकली जाईल व विक्री बँकेच्या स्थावर मिळकतीच्या संबंधात यशस्वी बोलीदार/खरेदीदारांना जमा केलेली इसारा रक्कम धरून किंमत/बोली रकमेची २५% रक्कम प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे ताबडतोब जमा

करावी लागेल आणि अशी जमा करण्यात कसूर केल्यास मिळकत पुन्हा विकली जाईल. उर्वरित ७५% रक्कम खरेदीदारांनी स्थावर मिळकतीच्या विक्रीची निश्चिती झाल्याच्या १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी जमा करावी. निर्धारित मुदतीत रक्कम भरली नाही तर तोपर्यंत जमा केलेली रक्कम जप्त होईल व मिळकतीची पुन्हा विक्री करण्यास बँकेला ठाऊक असणारे कोणतेही भार मिळकतीवर नाहीत. मिळकतीचे निरीक्षण करू इच्छिणाऱ्या पक्षकारांनी ते साप्ताहिक दिवशी स. १० ते सं. ५ मध्ये करावे. लिलावात

सहभागी होणाऱ्या पक्षकारांनी लिलावात सहभागी होण्यापूर्वी मिळकतीची काळजीपूर्वक चौकशी करावी. कोणत्याही कारणाने मिळकतीशी संबंधित कोणत्याही विवादासाठी

त्यानंतर कोणत्याही प्रकारे बँक जबाबदार असणार नाही. आयकर अधिनियम, १९६१ च्या कलम १९४-ाए प्रमाणे, जेथे विक्री मोबदला रु. ५०,००,००० (रुपये पन्नास लाख) व जास्त असेल त्या विक्री रकमेवर १% दराने टीडीएस प्रयोज्य असेल. यशस्वी बोलीदार/खरेदीदारांना विक्री किंमतीमधून १% टीडीएस कापावा लागेल व तो एक विक्रेता म्हणून बँकेचे नाव आणि पॅन क्र. AABCA7375C असणाऱ्या फॉर्म नं. १६–बी मध्ये आयकर विभागाकडे जमा करून टीडीएस प्रमाणपत्राची मूळ पावती बँकेकडे सादर करावी लागेल.

खरेदीदार स्थानिक कर, उत्पादन शुल्क आणि अन्य कोणतीही वैधानिक थकबाकी भरण्यास जबाबदार असतील. विक्रीला परिणामस्वरूप देण्यासाठी नोंदणी आकार व दस्तावेजांवरील मुद्रांक शुल्क खरेदीदारांना भरावे लागेल. मिळकतीची विक्री जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे तत्त्वाने सेवा पुरवठादारांच्या वेबसाईटवर प्रदर्शित केलेल्या अटी व शर्तीन्सार होईल. इच्छक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी बँकेच्या भारांव्यतिरिक्त कोणत्याही प्राधिकरणांच्या मिळकतीवरील कोणत्याही दावा, आकार/भार याबाबत सखोल चौकशी करावी आणि मिळकतीचे हक्क, व्याप्ती, दर्जा आणि परिणाम याबाबत स्वतःची खात्री करून घ्यावी. ऑनलाईन बोली सादर केल्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या मिळकती संबंधात, त्यावर भार/बोजा. याबाबतीत दावा विचारात घेतला जाणार नाही. मिळकतीच्या विक्री संबंधातील बँकेचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील आणि त्यावर प्रश्न विचारता

कोणतीही कारणे न देता विक्री रद्द करण्याचे किंवा पुढे ढकलण्याचे अधिकार प्राधिकृत अधिकारी राखून ठेवतात. कर्जदार/जामीनदार/गहाणकार व मिळकत (स्थावर) इ. चे तपशील:

अ. कर्जदार/गहाणदाराचे नाव क्र. आणि पत्ता	गहाणदाराचे नाव आणि पत्ता	मिळकर्तींचे वर्णन	३०.०६.२०१८ रोजीस थकीत रक्कम	राखीव किंमत (रु. मध्ये)	इ.अ.र. (रु.) (राखीव किंमतीच्या १०%)	जिच्याने बोली रक्कम वाढवायची ती किमान बोली वाढ
१ २	3	Х	ધ	ξ	9	۷
उल्लाह खान, इनायतउल्लाह खान ह्यांचा मुलगा	(मयत) कायदेशीर वारसाद्वारे दरविलेले ए) बिलक्विस बेगम इनायतउल्लाह खान ह्यांची पत्नी बी) सैफउल्लाह खान	पश्चिमः रस्ता, उत्तरः इतर प्लॉटिंग, दक्षिणः प्लॉट नं. ४	२६,८४,४६९/-	५,००,०००/- १२,००,०००/-	<b>%</b> ,?0,000/-	<b>५,०००/</b> - १२,०००/-

वरील मिळकतीचा ई-लिलाव सेवा पुरवठादार अंतारेस सिस्टीस लि., #२४, सुधा कॉम्प्लेक्स, ४था ब्लॉक, बसवेश्वर नगर, बंगलोर मार्फत होईल. संपर्क व्यक्ती : श्री. विजय कुमार एस आणि श्री. मनोहर व्ही आणि श्री. रामू जी. के. मो. क्र. ९१ ७२०७०४२०७४ व ९९४५२६६०२२ व ९६६५७२१६१९ महाराष्ट्र पुणे साठी संपर्क व्यक्ती - संजय के. चांडक, मो. क्र. ९६६५७२१६१९ ई-मेल आयडी : vijaykumar.s@antaressystems.com आणि sanjay.kc@antaressystems.com, आणि Sanjay.kc@etenderwizard.com टोल फ्री नं. : १८०० १०२६ १८५, लॅडलाईन नं.: ०८०-४९३५२०००, ई-लिलाव पोर्टल : www.tenderwizard.com/ANB मार्फत . सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या नियम ८(६) व नियम (९) अन्वये वरील

कर्जाच्या कर्जदार/कायदेशीर वारस/जामीनदार/गहाणकार यांना देखील ही सूचना आहे. प्राधिकृत अधिकारी, नांदेड शाखा